

कराल°.

केसरमाला f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 182, b, 32 (केशर°).
केसरि R. 7, 40, 7.

केसरिन् 2) a) MBH. 12, 4285. — b) TBR. Comm. 1, 184, 11. — 3) f.
°रिणी Löwin KATHÁS. 70, 102.

केकय m. pl. WEBER, Na x. 2, 392. VARĀH. BRH. S. 4, 22, 3, 67, 74, 11,
60, 17, 18. BHĀG. P. 10, 72, 13. Verz. d. Oxf. H. 339, b, 8.

केकस, f. ई N. pr. einer Tochter des Rākshasa Sumālin R. 7, 3, 40, 9, 7.

केकेय n. die Sprache der Kekaja: केकेयं शैरसेनं च पाञ्चालमिति च
त्रिधा । पेशाद्यः Verz. d. Oxf. H. 181, a, 35. fg.

केकव m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 34, b, 37. vielleicht
fehlerhaft für केतव.

केकभ 1) Verz. d. Oxf. H. 23, b, N. 7, 80, a, 30. 81, a, 13. °वित् Çiç. 9, 30.
°द्विप् 1, 23. °भिद् ANANDAL. 30. कैटभेद्यरी Bein. der Durgā Devī-P. 45
im ÇKDr.

केतव 2) c) स्त्रीभ्यः शितेन केतवम् Spr. 3006. केतवं तत्र मौहृदम् KA-
THÁS. 63, 112. स° Betrüger 62, 158. — 3) adj. (f. ई) falsch, hinterlistig:
केतवी वृत्तिमास्थितः HARIV. 7093.

केतिपुत्र m. N. pr. eines Lehrers Verz. d. Oxf. H. 33, b, 8.

केमर्थ्य (von किमर्थम्) n. das Fragen nach dem «warum» PRATĀPAR.
97, b, 7. Schol. zu KĀVĀD. 2, 123.

केमुतिक (von किमुत) adj. auf dem «wie viel mehr» oder «wie viel we-
niger» beruhend: °न्याय KUALAJ. 118, a. SAṂSK. K. 3, b, 1. Schol. zu BHĀG.
P. 10, 33, 30.

केमुत्य (wie oben) n. das Verhältniss des «wie viel mehr» oder «wie
viel weniger» KUALAJ. 118, b. °न्याय PRATĀPAR. 99, a, 1. Schol. zu BHĀG.
P. 3, 33, 6. 10, 6, 35.

केरव 2) die Blüthe, nicht die Pflanze, welche केरविणी heisst. KA-
THÁS. 103, 104. SĀH. D. 282. BHĀMINIV. 1, 73 (s. u. केरविन् 2.). MBH. 1, 86
liest die ed. Bomb. fälschlich नबुद्धिकैरवाणां.

केरविन् 2) zunächst die Pflanze, deren Blüthe केरव heisst. केरवैरु-
दौरिन्दुर्विवासयति केरविणीकुलानि BHĀMINIV. 1, 73 (nach AUFRECHT).
— 3) m. N. pr. eines Verfassers von Mantra bei den Çākta Verz. d.
Oxf. H. 101, b, 3.

केरात 1) राजन् KATHÁS. 102, 34.

केरातसरस् n. N. pr. eines Sees Verz. d. Oxf. H. 76, b, 40. केराट° im Ind.

केलातक adj. in Verbindung mit मधु MBH. 7, 4353 vielleicht fehler-
haft für कैलासक (von कैलाल).

केलास, कपर्दी कैलासम् (मृगयते) Spr. 4703. KSHITIC. 24, 9. Verz. d.
Oxf. H. 26, a, 45. 41, a, 35. 77, b, 26. °गमन 116, b, 7. कैलासाभिगमन 79,
a, 17. °युद्ध, °विजय 343, a, 41. — Bez. einer best. Tempelform VARĀH.
BRH. S. 36, 17. 21.

केवर्त 1) KATHÁS. 32, 338. कोच्चस्त्रियां तु केवर्तात्काण्डारः परिकीर्तितः
Verz. d. Oxf. H. 22, a, 1. क्षत्रवीर्येण वैश्यायां केवर्तः परिकीर्तितः 11. —
2) a) unter dem कुलाष्टका bei den Kaula Verz. d. Oxf. H. 91, b, 34. —
3) N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, b, 16.

केवर्तक KATHÁS. 112, 113.

केवर्तीमुस्तक MRD. v. 18.

केवर्तीय adj. einen Fischer (केवर्त) betreffend: कथा KATHÁS. 112, 111.

केवल्य 1) a) KAP. 1, 144. तद्वैराग्यादपि दोषबीजलये केवल्यम् JOGAS. in
Verz. d. Oxf. H. 231, b, 33. सन्नपुरुषयोः प्रुद्धिसाम्ये केवल्यम् 232, a, 18.
ebend. No. 362. TATTVAS. 47. WEBER, RĀMAT. UP. 337. 362. BHĀG. P. 10,
51, 20. SARVADARÇANAS. 79, 3. 153, 5. 154, 12. 153, 14. 159, 2. 180, 1. केव-
ल्योपनिषद् Verz. d. Oxf. H. 232, a, 6. 270, a, 26. 394, b, 7. Isolation, das
Alleinstehen so v. a. die Befreiung vom Körper, Freiheit der Seele, also
= मुक्ति.

केवल्यकल्पदुम m. Titel eines Commentars HALL 104.

केवल्यतत्त्व n. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 101, b, 33.

केवल्यदोषिका f. Titel eines Commentars ebend. 38, a, 8. °कार 72, b, 7.

केवल्यानन्द m. N. pr. eines Lehrers HALL 136. = °योगीन्द्र 102.
= °सरस्वती 121.

केवल्यान्नम m. N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 108, a, No. 168.

केवल्येन्द्र m. N. pr. eines Lehrers ebend. 366, a, No. 94.

केशव adj. (f. ई) Kṛshṇa betreffend: कथा HARIV. 13377.

कैशिक 2) b) pl. WEBER, Na x. 2, 392. — 3) a) BHAR. NĀTJAÇ. 20, 45. fgg.
DAÇAR. 2, 44. PRATĀPAR. 10, a, 6. 24, b, 1. Verz. d. Oxf. H. 208, a, No. 489.
SĀH. D. 513. fg. 533.

कैशोर, बाल्ययौगाण्डकैशोराः so v. a. die mit diesen verschiedenen
Altern verbundenen Freuden BHĀG. P. 10, 43, 3.

कैशोरक n. Jugend so v. a. das junge Volk: युवतीर्गोपकन्याश्च रात्रौ
संकात्य कालवित् । कैशोरकं मानयन्वै सक्तु ताभिर्मुनोद् ह ॥ HARIV. 4081.
Schol.: कैशोरं वयो दशवर्षावधि तस्य कं (!) उपरिभागं एकादशमार-
भ्येत्यर्थः.

कैशल N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 340, a, 12.

कोक 1) streiche am Ende PAÑÇĀT. I, 417, wo लोके st. कोके zu lesen
ist. — 3) VARĀH. BRH. S. 12, 11. 86, 21. SĀH. D. 282. 122, 8. °सिद्धि Verz.
d. Oxf. H. 93, a, 2. सेव्यमानस्त्रिजगतो लोकैः कोकैरिवांशुमान् ÇATR. 3, 3.
Z. 3 lies KUALAJ. 29, b (39, b). — 11) Titel eines Werkes Verz. d. Oxf.
H. 123, a, 29. — 12) f. छा N. pr. einer Oertlichkeit, = कोकामुख Verz.
d. Oxf. H. 39, b, 10.

कोकानन्द 2) die Blüthe, nicht die Pflanze, welche कोकानदिनी heisst.
— 3) m. N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2562. fg. 2576.

कोकानदिनी f. die Pflanze, deren Blüthe कोकानन्द heisst, KATHÁS. 30, 78.

कोकिल 2) Verz. d. Oxf. H. 309, a, 19. N. pr. einer Maus MBH. 3, 5444.
— 3) ein Autor Verz. d. Oxf. H. 130, b, 26. 278, a, 10. — Vgl. पुंस्कोकिल.

कोकिलक 1) m. a) Kuckuck (mit Anspielung auf das Metrum) Ind. St.
8, 422. — b) N. pr. eines Wesens im Gefolge Skanda's MBH. 9, 2575. —
2) n. N. des Metrums, mit Cäsur nach der 8ten, 13ten und 17ten Silbe
Ind. St. 8, 422. Das Metrum mit den bei uns angegebenen Cäsuren
heisst KHANDOM. 93 वनकोकिलक n.

कोकिलामाकृत्य n. Titel eines Abschnitts im Skandapurāṇa Verz.
d. Oxf. H. 84, b, 15.

कोक्कोक m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 218, a, 9.

कोङ्कण 1) WASSILJEV 208. pl. als Autoren-Name Verz. d. Oxf. H. 278, a, 9.

कोङ्कण adj. (f. ई) als Beiw. eines Pferdes KATHÁS. 121, 278.

कोच 2) b) Verz. d. Oxf. 21, b, 30. कोच्च v. 1.